

# नागपूर महानगरपालिका, नागपूर

(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक

ता. २७ जुलै २०१९

## आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी केली इंदिरा गांधी रुग्णालयाची पाहणी

नागपूर, ता. २७ : आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी शनिवारी (ता. २७) इंदिरा गांधी रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी नगरसेविका परिणिता फुके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपा आरोग्य उपसंचालक डॉ. तुमाने, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. सरीता कामदार, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, इंदिरा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण गंटावार आदी उपस्थित होते.

आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी पदभार स्वीकारल्या पासून शहरातील मनपाच्या पाचपावली सुतीकागृह, बेझनबाग दवाखाना, नंदनवन दवाखाना, ताजबाग हेल्थपोस्ट या रुग्णालयांना भेट देऊन त्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. याच श्रृंखलेत त्यांनी शनिवारी (ता. २७) इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. पुढेही आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा मनपाच्या सर्व रुग्णालयांना आकस्मिक भेट देणार आहेत.

मनपा वैद्यकीय अधिकारी व विभाग प्रमुखांकडे मनपा रुग्णालय व दवाखान्यांची जबाबदारी देण्यात आली असून संबंधित रुग्णालयांची संपूर्ण जबाबदारी त्यांचीच आहे. त्यामुळे कोणत्याही रुग्णालय किंवा दवाखान्यात काही अनियमितता आढळल्यास संबंधित वैद्यकीय अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली आहे.

इंदिरा गांधी रुग्णालयातील भेटीदरम्यान आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी रुग्ण तपासणी विभाग, एक्स रे विभाग, प्रसुती विभाग, औषध भांडार विभाग व अन्य विविध विभागांची पाहणी करून आढावा घेतली. नागरीकांना उत्तम आरोग्य सेवा देणे हे मनपा रुग्णालयांचे कर्तव्य आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये, अडचणी येऊ नये यासाठी आवश्यक ती काळजी घ्या. रुग्णालयात नेहमी स्वच्छता राहावी यासाठी विशेष काळजी घ्या. रुग्णालयात भेडसावणा-या समस्या व अडचणींची माहिती वेळोवेळी विभागाला देण्यात यावी. याशिवाय रुग्णालयात आवश्यक दुरुस्त्यांबाबतचे पत्र देउन त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचेही निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

इंदिरा गांधी रुग्णालयातील डागडुजीच्या कामामध्ये दिरंगाई होत असल्याने नगरसेविका परिणिता फुके यांनी वारंवार कंत्राटदारांना सांगूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यासंबंधी त्यांच्या तक्रारीवर दखल घेत आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी संबंधित कंत्राटदाराला मनपा मुख्यालयातील आरोग्य समिती सभापती कक्षात हजर राहुन पूर्ण झालेले काम व उर्वरित कामाची माहिती द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

मनपाच्या आरोग्य विभागातर्फे निःशुल्क पॅथाॅलाॅजी चाचण्या व इतरही सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. या सुविधांचा शहरातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा. तसेच मनपा दवाखान्यांमध्ये सेवा देण्यास इच्छुक सेवाभावी डॉक्टर्सची सेवा घेण्यास तयार असून अशा सेवाभावी डॉक्टर्सनी पुढे यावे, असे आवाहनही आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी केले.